

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,  
शासन निर्णय क्र. साप्रोयो/२१०९/प्र.क्र. १६०/उद्योग-८  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- ३१ जूलै, २०१०

वाचा :- शासन निर्णय, उद्योग व कामगार विभाग, क्र. पीएसआय-१७०७/(सीआर-५०)आयएनडी-८,  
दिनांक ३०/३/२००७

प्रस्तावना :-

राज्यातील औद्योगिक विकासामध्ये सुक्ष्म (मायक्रो) व लघु उद्योग घटकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. सुक्ष्म व लघु उद्योग घटकांमध्ये कमी भांडवली गुंतवणूकीद्वारे जादा रोजगार निर्मितीची क्षमता असून राज्यातील औद्योगिक उत्पादन व निर्यातीमध्येही हे क्षेत्र मोठी कामगारी बजावत आहे. यामुळे राज्यात शाश्वत औद्योगिक विकास साधण्यासाठी मोठ्या उद्योग घटकांसोबतच सुक्ष्म व लघु उद्योग घटकांचाही विकास व्हावा हे राज्य शासनाचे धोरण राहिले आहे. आर्थिक मंदीच्या काळामध्ये मागास भागातील (सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत ड, ड + प्रवर्ग तालुके, कमी मानवी विकास निर्देशांक असलेले १० जिल्हे व विना उद्योग जिल्हे) नवीन सुक्ष्म व लघु उद्योग घटक उभारणीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता सुक्ष्म व लघु उद्योगांना अधिकची प्रोत्साहने देण्यासाठी सामुहिक प्रोत्साहन योजना २००७ मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-** सुक्ष्म व लघु उद्योग घटकांकरिता सामुहिक प्रोत्साहन योजना २००७ मध्ये खालील सुधारणा करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे-

**१. सुक्ष्म व लघु उद्योग घटकांना ५ टक्के व्याज अनुदान देय करणे :-**

साप्रोयो २००७ मधील परिच्छेद क्र. ५.२ मध्ये खालील बाबीचा अंतर्भाव करण्यात येत आहे.

सन २०१०-११ या आर्थिक वर्षात साप्रोयो २००७ अंतर्गत मागास भागातील (ड, ड+ प्रवर्ग तालुके कमी मानवी विकास निर्देशांक असलेले १० जिल्हे व विना उद्योग जिल्हे) जे घटक उत्पादनात गेलेले आहेत किंवा जातील तसेच जे व्याज भरले असेल व भरणार आहेत अशा नवीन पात्र सुक्ष्म व लघु उद्योग घटकांना (नियमित परतफेड करीत असल्यास) ५ टक्के दराने व्याज अनुदानाची संबलत खालीलप्रमाणे तालुक्याच्या वर्गीकरणानुसार व कमाल मर्यादेत देण्यात यावी.

तालुका / क्षेत्र वर्गीकरण.	एकूण आर्थिक मर्यादा (रुपये लक्ष)
ड	२०
ड +	२५
विना उद्योग जिल्हा	३५

**२. औद्योगिक विकास अनुदानाची टक्केवारी वाढविणे.**

साप्रोयो २००७ मधील परिच्छेद क्र. ५.१ अ मध्ये खालील बाबीचा अंतर्भाव करण्यात येत आहे.

सन २०१०--११ या आर्थिक वर्षामध्ये साप्रोयो २००७ अंतर्गत ड, ड+ प्रवर्गातील, कमी मानवी विकास निर्देशांक असलेल्या १० जिल्ह्यातील व विना उद्योग जिल्ह्यातील पात्र सुक्ष्म व लघु उद्योगांनी मुल्यवर्धीत

विक्रीकर तसेच केंद्रीय विक्री कर भरला असेल व भरणार असतील तर अशा घटकांना विकास अनुदानाची रक्कम घटकाने भरलेल्या संबंधीत कराच्या रकमेच्या २५ टक्के ऐवजी ५० टक्के राहील.

#### ४. साप्रोयो २००७ अंतर्गत विस्तारीकरणाची व्याख्या सुधारित करणे :-

२००७ योजने अंतर्गत परिच्छेद क्र. ३.६ (अ) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

दि.१/४/२००१० पासून ड, डॉ प्रवर्गातील, कमी मानवी विकास निर्देशांक असलेल्या १० जिल्ह्यातील व विना उद्योग जिल्ह्यातील जे पात्र सुक्ष्म व लघु उद्योग घटक विस्तारीकरण / विविधीकरणासाठी अस्तीत्वात असलेल्या गुंतवणुकीच्या किमान २५ टक्के किंवा रु.२५ लाख यापैकी अधिक असेल तेवढी अतिरिक्त पात्र गुंतवणूक करतील असे उद्योग घटक विस्तारीकरण / विविधीकरणासाठी सा.प्रो.यो २००७ नुसार प्रोत्साहनासाठी पात्र असतील.

#### ५. सा.प्रो.यो.२००७ अंतर्गत शून्य मूल्यवर्धीत कर असलेल्या सूक्ष्म व लघु उद्योग घटकांना औद्योगिक विकास अनुदान देय करणे.

साप्रोयो २००७ मधील परिच्छेद क्र. ५.१ अ मध्ये खालील बाबीचा अंतर्भाव करण्यात येत आहे.


सन २०१०-११ या आर्थिक वर्षासाठी साप्रोयो २००७ अंतर्गत ड, डॉ प्रवर्गातील, कमी मानवी विकास निर्देशांक असलेल्या १० जिल्ह्यातील व विना उद्योग जिल्ह्यातील त्याचे उत्पादनावर शून्य मूल्यवर्धीत कर असलेल्या पात्र सुक्ष्म व लघु उद्योग घटकांना कच्या मालावर भरलेल्या विक्रीकरापैकी परतावा न दिलेली कराची रक्कम ( Retention Amount ) मूल्यवर्धीत कराच्या झर्तीवर औद्योगिक विकास अनुदानासाठी पात्र राहील. या बाबतच्या सविस्तर कार्यपद्धतीबाबतचे आदेश लवकरच निर्गमीत करण्यात येतील.

६. वरील सर्व प्रोत्साहनासाठी संबंधीत उद्योग घटकाने सा.प्रो.यो.२००७ नुसार अर्ज करण्याची बाब (सा.प्रो.यो.२००७ ४.१(४)) वगळता पात्रते साठीच्या इतर बाबीची पूर्तता करणे व वरील प्रोत्साहनासाठी दि. ३१/३/२०११ पर्यंत संबंधित अभिकरण संस्था (जिल्हा उद्योग केंद्र) यांचेकडे अर्ज करणे आवश्यक राहील.

७. सदर आदेश वित विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र- ९९०/व्यय-१६/१०, दि. २७/७/२०१० नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१००७३१७४०१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

  
( दा.अं.कुलकर्णी )  
शासनाचे औंवर सचिव.

प्रति, .

१. वित विभाग, (व्यय-१६, कराधान-१), मंत्रालय, मुंबई-३२
२. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई.
३. विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
४. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
५. सर्व कक्ष अधिकारी, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
६. सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्रे.
७. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- ८.अधिदान व लेखा अधिकारी मुंबई.
९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १०.निवड नस्ती.